

मधुमेहासंबंधी उपयुक्त माहिती

डॉ. प्रदीप तळवळकर

मधुमेह तळ

मधुमेहाचे प्राक्ष्यापक


अखिल भारतीय मधुमेह संस्था

आणि

रहेजा रूग्णालय, मुंबई

मध्यमेहाची शिरगणती

काल, आज आणि उद्या



मध्युमेहाचा प्रादुर्भाव - पहिले ९० देश

काल - १९९५

भारत	११.४
चिन	१६.०
अमेरिका	१३.०
रशिया	१८.१
जयान	१६.३
ब्राझिल	१४.९
इंडीनीशिया	१४.५
पाकिस्तान	१४.३
मेकिसकी	१३.८
युक्तेन	१३.६
इतर देश	४१.७
जग	१३४.६


उद्या - २०२५

भारत	५७.२
चिन	३७.२
अमेरिका	२९.१
पाकिस्तान	१४.५
इंडीनीशिया	१२.४
रशिया	१२.२
मेकिसकी	११.७
ब्राझिल	११.६
इजिप्त	१०.८
जयान	१०.५
इतर देश	०३.६
जग	२९९.६

रक्तातील सांखरेचे इन्शुलिनद्वारा नियमन

- ↑ क्रीमधील सांखरेच्या शिरकावाला मढत
आणि
यकृतातील सांखरेच्या उत्पादनाला प्रतिबंध
मध्यमेहात इन्शुलिनची कमतरता असते.
परिणामी
- ↓ क्रीमधील सांखरेचा शिरकाव कमी होतो
आणि
यकृतात सांखरेच्या उत्पादनात वाढ होते.
परिणामी
रक्तातील सांखरेची पातळी वाढते

इन्शुलिन



मधुमेह नियंत्रणाला पर्याय नाही

सामान्य व्यक्तीपेक्षा मधुमेहांत

- हृदयविकाराचा संभव दुष्ट
- पक्षघाताचा संभव चौपट
- पाय कुजाळ्याचा संभव पावपट
- किडणी फेल्युअरचा संभव सतरा पट
- अंधत्व येळ्याचा संभव २५ पट

मधुमेहावरील उपचार

४ - आहार स्तंभ

- आहार नियंत्रण
- व्यायाम
- औषध योजना
- ज्ञानार्जन



जी मधुमेही व्यक्ति मधुमेहा संबंधी
जास्तीत जास्त नानसंपादील, ती
जास्तीत जास्त जगील

दॉ. जॉसलीन १९३२
आद्य मधुमेह तज्ज - अमेरिका

मधुमेहाची चिन्हे

पुळकल लघवी होणे, फार तहान लागणे

भूक फार लागणे, अशक्तपणा वाढणे,

वजन कमी होणे, अंगावर खाज सुटणे,

वारंवार गळवे होणे, जखम लवकर भरून न येणे.

मधुमेहाची चिन्हे

काढी वेळा मधुमेह त्यापासून उद्भवणाऱ्या
दुष्यरिणामांचे सोंग घेऊन येतो. अर्धागवायूचा झटका,
हृदयाचा झटका, उच्च रक्तदाब,
अतिलघवी व किडनीत बिघाड, बेशुक्तावस्था, लिहरचा बिघाड,
दृष्टीवर परिणाम,
पुळ्या-काळ्युळी, अंगावर खाज-विशेषतः लघवीच्या जागी,
पाय सडणे.

मधुमेहाची चिन्हे

काढी वेळा मधुमेहाचा संशय येण्याचे कारण

वारंवार मुले जाणे, वजनदार मुले होणे,

वारंवार लघवीत पू होणे, क्षयरोग पटकन काबूत न येणे,

इतर असंबद्ध आजार होणे असेही असते.

काढी वेळा मधुमेहाचे निदान आकस्मिकपणे होते.

नोकरीपूर्व तपासणी, विष्यासाठीची तपासणी,

स्वास्थ्य-चिकित्सा तपासणी,

इतर काढी कारणांनी केली जाणारी तपासणी, आढी.

मध्यमिहाच्या चाचण्या कीणी व केवळ कराव्या ?

- ० खुप तहान अथवा लघवीला लागणे, वजन कमी होणे, थकवा येणे, महिलांना अथवा पुरुषांना गुप्त जागी राज सुटणे अशी लक्षणे दिसतात तेव्हा
- ० एखाद्याला इसबसारखा चर्मरीग झाला आहे-जी पायाच्या बरच्या भागावर येती-किंवा सारखी गळवे होतात अथवा जखाम भरून येण्यास वेळ लागती.
- ० एखाद्याला अतिरक्तदाबाचा त्रास आहे, हृदयविकार आहे, मज्जातंतुचे विकार (पायाला मुऱ्या येणे, तळणी बांधिर होणे), त्याचप्रमाणे पायाला होणारे रक्तबाहिन्यांचे विकार (पाय दुखतात अथवा पोट-यांत गोळे येतात) आहेत.
- ० एखाद्याला क्षय झाला आहे.
- ० एखाद्याला तरुण क्यात मीतिनिंदू झाला आहे.
- ० कुठल्याही शर्क्रियेपूर्वी.
- ० शेवटचे परंतु महत्वाचे : माणसाची चालीशी उलटल्यावर (ती सुदृढ असला तरीही) ज्यांच्या कुटुंबात मध्यमिहाचा पूर्वीतिहास आहे त्यांनी क्याच्या तिसाच्या वर्षी म्हणजे दहा वर्ष आणीच रक्ततपासणी करून घेणे हितावह आहे.

मधुमेहाचे निदान

रक्त तपासणी

रक्तातील साखर	नॉर्मल	आय.जी.टी.	मधुमेह
उपाशी पोटी	< 990	< 990	> 926
भरपोटी/किंवा ७५ ग्र. ग्लुकोज नंतर २ तासानी	< 940	940-999	> 200

मधुमेहाचे उपचार - सामान्य तत्वे




आहार - मुलभूत तत्वे

- साखर गुळ वर्ज्य
- उष्मांकावर (कॅलरीज) नियंत्रण
- स्निग्ध पदार्थावर नियंत्रण
- दर ३ तासांनी थोडा आहार छ्यावा
- एका वेळी पोटभर जेवू नये
- पोट घुकदम रिकामे ठेवू नये

नियमीत व्यायामाचे फायदे

- वजन काबूत रहाते
- मधुमेहावरील औषधांची क्षमता वाढते
- रक्तदाब नियंत्रीत होते
- रक्तातील चरबीचे प्रमाण नियंत्रीत होते
- औषधांची मात्रा कमी होते
- शारीरीक तंदुरुस्तीत सुधारणा
- आत्मविश्वास वाढते

इंजेक्शन देण्याची जागा



- ३ शरिराच्या ज्या भागावर इंजेक्शन देती,
त्यावर
- ३ इन्सुलिन शरिरात किती प्रमाणात जाते
ते अवलंबून आहे
- ३ शरिराच्या लवचिक असलेल्या भागावर
इंजेक्शन द्या
- ३ एकाच भागात, परंतु केंगवेंगळ्या
ठिकाणी इंजेक्शन द्यावे


टाइप २ - साधारण ग्रीन्डया



गरज भासल्यास इव्हुलिन

મધુમેહાવર ઓષધે

ટાઇપ ૨ - ઇન્સુલિન ફક્ત



ताबा योग्य आहे किंवा नाही हे दाखवणारा तकल्प

केळ	रक्तातील साखरमि. ग्रॅ. %		
	उक्कट ताबा	बरा ताबा	वाईट ताबा
उपाशी योटी	≤ 990	$\leq 990\text{--}980$	≥ 980
जेवणानंतर	≤ 950	$\leq 950\text{--}960$	≥ 960
२ तासांनी			

मधुमेहजन्य व्याधी

(Complications)

सूक्ष्म रक्त वाहिनीचे विकार

- मुत्रपिंड विकार
- डोळ्यांचे विकार
- मज्जातंतूचे विकार

मधुमेहजन्य व्याधी

मोठ्या रुक्त वाहिन्यांचे विकार

- हृदयविकार
- पक्षाघात
- पायांचे विकार
- अति रुक्तदाब

सुक्ष्म जंतुजन्य रोग

७ गळवे

८ क्षयरोग

९ घंगास (नायटा)

१० मुत्रापिंड / मुत्राशयाचे इनफेकशन


एकाएकी ह्रीणाच्या व्याधी

○ बेशुद्धावस्था

ढायबेटीक कोमा

ह्रायपोरलायसेमीक कोमा

मधुमेहजन्य उपद्रव व व्याधी



मधुमेह कसा टाळावा

- सतत वजन काबूत ठेवा
- नियमीत व्यायाम करा
- अभक्ष भक्षण करु नका
- मानसिक ताण कमी करा
- नियमित रक्त चाचण्या करा

मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती

- मधुमेह प्रगत देशातच आढळून येणारा रोग आहे आणि तो फक्त श्रीमंतानाच होतो.
- गोड पदार्थ न खाणाऱ्याना मधुमेह होत नाही.
- आईवडोलांच्या घराण्याकडून वारसा नसेल तर मधुमेह होणे असंभव

मधुमेहाच्या निदानाविषयी गैरसमज

- लघवीची चाचणी ही मधुमेह आहे अथवा नाही हे ठरवाण्यास पुरेशी आहे.
- लघवीत सांखर सापडल्यास मधुमेहाचे निदान पक्के होते.

मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती

- इन्सुलिन अथवा मधुमेहावरील गोळ्या रक्तातील साखर तपसण्याच्या दिवशी बंद करण्या.
- औषधीयचार (इंजेक्शन -गोळ्या) चालू असण्याच्या मधुमेही व्यक्तीला आहुराचे काटेकोर नियमन करणे जरुर नाही.
- मधुमेही व्यक्तीनी भात खाऊ नये.
- मधुमेही व्यक्तीना मधार्क (द्वार) पिण्यास हुरकत नसते.
- हृदयविकार असण्याच्या अथवा अति रक्तद्वाब असण्याच्या व्यक्तींनी किंतीही प्रमाणात शेंदे मीठ खाण्यास हुरकत नाही.
- सफोला तेल खूप प्रमाणात घेण्यास हुरकत नसते.

इन्सुलीनविषयीच्या गैरसमजुती

- इन्सुलीन एकदा चालू केले की ते शेवटपर्यंत छ्यावे लागते
- इन्सुलीनांची बाटली शीतपेटीत (फ्रीजमध्ये) ठेवणे आवश्यक.

मधुमेहास मुठीत ठेवा

त्याच्या मुठीत जाऊ नका

आपण गुंतागुंत होण्याचे टाळू शक्ती काय ?

चांगली बातमी

द डायबेटिक्स कंट्रोल अँड कॉम्प्लिकेशन ट्रायल
(डो. सी.टी. चाचणी) ने सिध्द केले आहे मधुमेह
आटोकच्यात ठेवल्यास दुष्यरिणामांचे

- | | | |
|------------------|---|------|
| ➲ डोळ्यांचे हानी | - | ७६ % |
| ➲ मज्जातंतू हानी | - | ६० % |
| ➲ मूत्रपिंड हानी | - | ५६ % |

ધ્યાન